FINANCIAL EXPRESS

PUBLIC ANNOUNCMENT AS LAST AND FINAL CALL FOR THE ATTENTION OF THE EX-EMPLOYEES OF NNIP INDIA PRIVATE LIMITED

(Formerly known as ING Investment Management (India) Private Limited) Ex-employees of NNIP India Private Limited (herein referred to as "The Company") are re informed that the shareholders of the Company had consented to liquidate the Company voluntarily u/s 59 of Insolvency and Bankruptcy Code, 2016 and appointed undersigned as the Liquidator of the Company vide resolution dated 29" November, 2019.

Pursuant to Regulation 14 of Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations 2017 public notice was issued dated 03[™] December. 2019 inviting claims from the stakeholders towards pending dues, if any,

In this regard, any of the entitled ex-employees of the Company or his/her legal heirs, as the case may be, are invited to submit their claims towards Gratuity if any, along with supporting documents in accordance with Payment of Gratuity Act, 1972, or pension claim from the Company's Superannuation Fund within 15 days of this notice.

Submission of false or misleading claims shall attract penalties.

Kumudini Bhalerao

Liquidator Email: kumudiniparanjape@mmjc.in Reg No: IBBI/IPA-002/IP-N00099/2017-18/10242 Address: Ecstasy, 803/804, 9th Floor, City of Joy,

J.S.D Road, Mulund (W), Mumbai 400080 AFA Valid up to: 20/03/2023



IRIS Business Services Limited Reg. Off: T-231, Tower 2, 3rd Floor, International Infotech Park,

Vashi - 400 703, Maharashtra, India. Tel: +91 22 67231000, Fax: +91 22 2781 4434, E-mail: cs@irisbusiness.com. Website: www.irisbusiness.com CIN: L72900MH2000PLC128943

NOTICE OF THE 22ND ANNUAL GENERAL MEETING ('AGM') AND E-VOTING

NOTICE is hereby given that the Twenty-Second (22nd) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of IRIS Business Services Limited (the 'Company') will be held on Thursday, August 25, 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conference ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') only, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars ('GC') issued by the Ministry of Corporate Affairs vide GC No. 14/2020 dated 8th April, 2020, GC No. 17/2020 dated 13th April, 2020, GC No. 20/2020 dated 5th May, 2020, GC No. 19/2021 dated 8th December, 2021, GC No. 21/2021 dated 14th December, 2021, GC No. 02/2021 dated 13th January, 2021 and Circular No.02/2022 dated 5th May, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'SEBI Circulars') (MCA Circulars and SEBI Circulars collectively referred as 'Circulars'), the Company has sent the Notice of the 22nd AGM ('Notice') and the Annual Report for the financial year 2021 22 on August 02nd 2022, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent ('Registrar') and Depository Participant(s)/Depositories.

The Annual Report 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 22nd AGM is available on the website of the Company at www.irisbusiness.com and on the websites of the Stock Exchange(s) viz. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

The Company is providing to its Members the facility of remote e-Voting before/during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The remote e-Voting facility shall commence on Monday, August 22, 2022 (9.00 a.m. IST) and will end on Wednesday, August 24, 2022 (5.00 p.m. IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, August 19th, 2022 ('cut-off date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting before the AGM shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as of the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-Voting before/during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting, prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

Any person, who acquires shares of the company and becomes a Member of the Company after sending Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL/CDSL for remote E-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

The detailed instructions for joining the AGM through VC/OAVM and casting the vote through e-voting before/ or during the AGM are provided in the Notice of AGM. Members are requested to carefully go through the

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 19th August, 2022 to 25th August, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

In case of any queries/grievances regarding e-voting facility and/or VC/OAVM facility, members can send a request at evoting@nsdl.co.in or write to NSDL at Trade World, A wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 or contact Ms. Pallavi Mhatre, Manager from NSDL at the designated e-mail IDs: evoting@nsdl.co.in or call at toll free no at 1800 1020 990 or 1800 224

Place: Vashi, Navi Mumbai Date: 02/08/2022

Santoshkumar Sharma Company Secretary & Compliance Officer

For IRIS Business Services Limited



Registered office: 1st Floor, August Kranti Bhawan, Bhikaji Cama Place, R. K. Puram, New Delhi, South Delhi- 110066, CIN: L74999DL2003G0I118633. Email: investors@rvnl.org Phone No.: 011-26738299, Fax: 011-26182957 NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29, 33 read with Regulation 47 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations") that a meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, 10th August, 2022, inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter

Further, pursuant to the "RVNL code of conduct for regulating and reporting trading by Designated Persons and their immediate relatives" the Trading Window Closure Period has commenced from 1st July, 2022 and will end 48 hours after the financial results are made public on 10th August, 2022.

The intimation contained in this notice is also available on website of the Company at www.rvnl.org and website of stock exchanges where the shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: New Delhi Date: 02.08.2022

May 24, 2022.

completed on August 02, 2022.

system at the AGM;

www.asterdmhealthcare.com/investors.

participation in the AGM through VC.

Kalpana Dubey Company Secretary & Compliance Officer

Aster DM Healthcare Limited

CIN: L85110KA2008PLC147259

Registered office: No.1785, Sarjapur Road, Sector -1, HSR Layout, Ward No.174, Agara Extension, Bengaluru-560102,

Karnataka, India Tel: +91 484 6699999 Website: www.asterdmhealthcare.com Email: cs@asterdmhealthcare.com

NOTICE OF THE 14TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The 14th Annual General Meeting ('AGM') of the members of Aster DM Healthcare Limited (the "Company") will

be held on Thursday, August 25, 2022 at 11:30 AM (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio

Visual Means ('OAVM'). In compliance with General circulars 2/2022 and 19/2021, other circulars issued by

the Ministry of Corporate Affairs (MCA) and circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022

issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") companies are allowed to hold AGM

through VC, without the physical presence of members at a common venue. Accordingly, the AGM of the

Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the 14th AGM dated

In compliance with the circulars, electronic copies of the Notice and Integrated Annual Report FY 2021-22 have been

sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These

documents are also made available on the website of the Company at www.asterdmhealthcare.com/investors.

websites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and website of National Securities

Depositories Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. The dispatch of the Notice of AGM through emails has been

Members holding shares either in physical form or dematerialised form, as on the cut-off date August 18, 2022

may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting

ii. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Thursday, August 18, 2022;

iii. The remote e-Voting shall commence on Monday, August 22, 2022 (09.00 A.M (IST));

v. The remote e-Voting module will be disabled after 05.00 P.M (IST) on August 24, 2022;

iv. The remote e-Voting shall end on Wednesday, August 24, 2022 (05.00 P.M (IST));

The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-Voting or e-Voting

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the Notice

is sent and holding shares as of the cut-off date, i.e August 18, 2022, may obtain the login ID and

password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already registered with

Members may note that: a) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be

allowed to change it subsequently; b) The facility for e-Voting will also be made available during the AGM,

and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions

through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the

e-Voting system during the AGM; c) The members who have cast their votes by remote e-Voting prior to

the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and d) Only persons

whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by

the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-Voting or e-Voting at

shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The

Shareholders holding shares in demat mode and have not updated their KYC details are requested to

register the email and other KYC details with their depositories through their depository participants.

Shareholders holding shares in physical mode and have not updated their KYC details are requested to

submit Form ISR-1 (available for download from https://www.asterdmhealthcare.com/investors)and to

update their email, bank account details and other KYC details with Company's Registrar and Share

Transfer Agent (RTA), Link Intime India Private Limited. You are requested to email the duly filled in form, to

dhanalakshmi.s@linkintime.co.in. This will enable the shareholders to receive electronic copies of the

Integrated Annual Report FY 2021-22, Notice, instructions for remote e-Voting, instructions for

For details relating to remote e-Voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating

to voting by electronic means or need assistance before or during the AGM can contact NSDL on

evoting@nsdl.co.in / 1800-1020-990 or contact Mr. Amit Vishal, Asst Vice President, NSDL at

viii. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for

details will also be made available on the website of the Company

NSDL for remote e-Voting, then the existing user ID and password can be used for casting vote.


system of NSDL ('remote e-Voting'). All the members are informed that:

For Rail Vikas Nigam Limited

vyniist care is taken prior to acceptance of advertisement in any manner whatsoever.

"IMPORTANT

advertising copy, it is not possible to verify its contants. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals adversing in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an



TV VISION LIMITED CIN: L64200MH2007PLC172707 Regd. Office: 4th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400053 Tel.: 022-4023 0573/022-40230000, Fax: 022-26395459 Email: cs@tvvision.in Website: www.tvvision.in EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Quarter Ended

The above Standalone & Consolidated Unaudited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Tuesday, August 02, 2022. The Statutory Auditors have carried out the limited review of these Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2022 and the same are made available on website of the company www.tvvision.in and website of BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited on www.nseindia.com where shares of the Company are listed.

The Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2022, have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. The Company is operating in a single segment viz. Broadcasting. Hence the results are reported on a single segment basis.

Previous year's/ period's figures have been re-grouped / re-arranged / reclassified / reworked wherever necessary to conform with the current year accounting treatment. By Order of the Board of Directors For TV Vision Limited

Place: Mumbai Date: August 02, 2022

Particulars

Markand Adhikari Chairman & Managing Director

(₹ In Lakhs, Except EPS)

Quarter Ended

info**edge** INFO EDGE (INDIA) LIMITED

CIN: L74899DL1995PLC068021 | Regd. Office: GF-12A, 94, Meghdoot Building, Nehru Place, New Delhi-19 Corp. Office: B-8, Sector-132, Noida-201304 (Uttar Pradesh) | Tel: 0120-3082000; Fax: 0120-3082095 Web: http://www.infoedge.in/; email: investors@naukri.com

NOTICE OF THE 27th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting ('AGM') of the Company is scheduled to be held on Friday, August 26, 2022 at 05:30 P.M. IST, through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in Notice convening the 27th AGM of the Company which has been sent to the Members of the Company along with Annual Report for the FY 2021-22. The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at GF-12A, 94, Meghdoot Building, Nehru Place, New Delhi-110019.

Pursuant to the General Circular No. 2/2022 dated 05.05.2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13.05.2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') (hereinafter collectively referred to as 'the Circulars'), companies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of the members at a common venue. Accordingly, the AGM of the Company is being held through VC/OAVM. The Company, in compliance with the Circulars, has on August 2, 2022, duly sent the AGM Notice and Annual Report 2021-22 by e-mail only to the members of the Company holding shares of the Company as on Friday, July 29, 2022 (cut-off date for sending the Notice).

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations, 2015, as amended, the Company is providing Remote E-voting facility ('Remote E-voting') and facility of E-voting during the AGM ('E-voting') (collectively referred as 'electronic voting') to all eligible members as per applicable provisions of the Act and the Circulars on all the business items as set out in the Notice of AGM. Members who will not cast their votes by Remote E-voting shall be able to vote at the AGM through E-voting. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') as the Agency to provide electronic voting facility and facility to conduct the AGM through VC/OAVM. Mr. Rupesh Agarwal, Managing Partner, failing him Mr. Shashikant Tiwari, Partner, M/s. Chandrasekaran Associates, Company Secretaries have been appointed as Scrutinizer for conducting the electronic voting process in accordance with the law in a fair and transparent manner.

- (a) Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, August 19, 2022, only shall be entitled to cast their vote through electronic voting, on businesses as set out in the Notice.
- (b) The e-mailing of AGM Notice along with the Annual Report 2021-22 has been completed by the Company on August 2, 2022.
- (c) The Remote E-voting period commences on Monday, August 22, 2022, 09:00 A.M. IST and ends on Thursday, August 25, 2022, 05:00 P.M. IST. The E-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Remote E-voting shall not be allowed beyond the said date.
- (d) Any person, who acquires shares of the Company & becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and is holding shares as on the cut-off date i.e. Friday, August 19, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or at evoting@naukri.com. If a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote.
- (e) Once a vote on a resolution is cast by the member by using Remote E-voting facility, the member shall not be allowed to change it subsequently. The members who have cast their vote by Remote E-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their
- Members may note that the Notice of 27th AGM is available for inspection at registered office of the Company during normal hours on any working day and is also available on the website of the Company at www.infoedge.in and on the websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd. and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com.
- (g) Members may note that the Company will be providing a facility to view the live streaming of the AGM Webcast on the NSDL website. The members may access the same at https://www.evoting.nsdl.com by using their Remote E-voting credentials. The Webcast facility will be available 05:30 P.M. onwards on Friday, August 26, 2022.
- (h) Those shareholders who have not yet registered their e-mail address are requested to get their e- mail address registered for electronic voting by following the procedure given in the AGM Notice.
- The Company has fixed Friday, August 19, 2022 as the 'Record Date' for determining entitlement of Members for payment of final dividend for FY 2021-22, if approved at the AGM. Those members who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts/cheques will be sent out to their registered addresses. To avoid delay in receiving dividend, members are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's Registrar & Share Transfer Agent-M/s. Link Intime India Pvt. Ltd. ('LinkIntime') (where shares are held in physical mode by updating the details prescribed in FORM ISR-1 and other relevant forms with LinkIntime). Forms are also available at http://www.infoedge.in/ir-investor-services-cs.asp.
- Members may note that the Income-tax Act, 1961, ('the IT Act') as amended by the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a company after April 1, 2020 shall be taxable in the hands of members. The Company shall therefore be required to deduct tax at source ('TDS') at the time of making the payment of final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, members are requested to submit relevant documents in accordance with the provisions of the IT Act. Members are requested to visit http://www.infoedge.in/ir-investor-services-tax.asp for format of relevant declaration(s), instructions and information on this subject. The documents are required to be uploaded at https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html on or before September 5, 2022. No communication would be accepted from members after September 5, 2022 regarding tax-withholding matters. Shareholders may write to dividend.tds@infoedge.com for any clarifications on this subject.
- (k) In case of any grievance/concern connected with electronic voting, members may contact Mr. Soni Singh at e-mail evoting@nsdl.co.in, contact no. 1800-1020-990 or 1800-22-44-30. Members may also contact Ms. Jaya Bhatia, Company Secretary for any concern connected with electronic-voting at the Corporate Office of the Company at B-8, Sector-132, Noida-201304 (U.P.), Tel.: +91-120-3082005, e-mail: evoting@naukri.com.
- Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Act and provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register and Share Transfer Books of the Company will remain closed from August 20, 2022 to August 26, 2022 (both days

By **Order of the Board of Directors** For Info Edge (India) Ltd. Java Bhatia

Company Secretary & Compliance Officer

Date: August 2, 2022 Place: Noida

inclusive) for the purpose of the AGM and payment of final dividend for the FY 2021-22.



SUBSIDIARY OF MANAPPURAM FINANCE LTD.

CIN: U65923TN2007PLC064550

By Order of the Board of Directors

For **Aster DM Healthcare Limited**

Company Secretary and Compliance Officer

Hemish Purushottam

Regd Office: 1st Floor, Deshabandhu Plaza, 47, Whites Road, Chennai 600014

Statement of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30 June 2022

amitv@nsdl.co.in.

Date : August 02, 2022

Place: Bengaluru

		(All amounts in Rs. lakhs unless otherwise stated)				
S No	Particulars	For the quarter ended 30 June 2022	For the quarter ended 30 June 2021	For the year ended 31 March 2022 (Audited)		
		(Un-audited)	(Un-audited)			
1	Total Income from Operations	36,064.21	29,690.22	1,35,569.96		
2	Net (loss)/profit for the period (before exceptional and extraordinary Items and Tax)	(1,100.79)	1,107.96	1,861.37		
3	Net (loss)/profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary Items)	(1,100.79)	1,107.96	1,861.37		
4	Net (loss)/profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary Items)	(828.59)	765.47	1,343.24		
5	"Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]"	(964.26)	326.73	1,677.14		
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	5,331.19	5,331.19	5,331.19		
7	Reserves excluding Revaluation Reserves	Not Applicable	Not Applicable	1,01,874.14		
8	Securities Premium Account	55,810.89	55,810.89	55,810.89		
9	Net Worth	1,06,241.07	1,05,870.22	1,07,205.33		
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	4,82,568.10	3,99,326.39	4,76,445.70		
11	Outstanding Redeemable Preference Shares] - [- 93	-		
12	Debt Equity Ratio	4.54	3.77	4.44		
13	Earnings per Share (Face Value of Rs. 10 each)(For continuing and discontinuing operations) (Amount in Rs.)		33	6		
	- Basic	(1.55)	1.44	2.52		
	- Diluted	(1.55)	1.44	2.52		
		(not annualised)	(not annualised)	(annualised		
14	Capital Redemption Reserve	500.00	500.00	500.00		
15	Debenture Redemption Reserve	- 2		72 -		
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable		
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable		

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable.

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the company (www.asirvadmicrofinance.co.in/results).

made to the Stock Exchange (BSE Limited) and can be accessed on the URL www.bseindia.com.

3) During the quarter ended June 30, 2022, the Company started recognizing the revenue on the gross credit impaired portfolio net off provision harmonious with the requirements of IND AS 109 which was being recognized on actual receipt basis till now thereby aligning its accounting policy of recognition of revenue on credit impaired portfolio (Stage 3 portfolio) with the parent entity's accounting policy. Pursuant to the change in accounting policy and in accordance with requirements of IND AS 8 Accounting Policies, Changes in Accounting Estimates and Errors, the Company has not restated the comparative information for the quarter ended June 30, 2021, as the impact of the restatement is not material

Place: Chennai

Date: 01 August 2022

B N Raveendra Babu

financialexp.epap.in

1) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and 2) For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been

For and on behalf of the Board of Directors

Managing Director (DIN: 00043622)

हरकत व सूचना नोंदविण्यासाठी

शतकरी अडचणीत पण अजित पवारांचा हल्लाबोल मुख्यमंत्री सत्कार सोहळयात व्यस्त

मुंबई, दि. ०२ (प्रतिनिधी) : राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि पुराने शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री ठिकठिकाणी सत्कार स्वीकारण्यात व्यस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. पूरग्रस्त भागात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना लोकांच्या समस्येबाबत पत्र देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत, कधी होणार याबाबत

कोणीच सांगत नाही. मराठवाड्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. परंतु अजूनही सरकारी मदत मिळालेली नाही. बीडमध्ये गोगलगायमुळे पीक गेले आहे. यामध्ये काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सुरुवातीला काही भागात मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी दौरा केला. मात्र, त्यानंतर लक्ष दिले नाही. खरेतर केंद्राच्या पाहणी पथकाला बोलवायला हवे होते. मात्र अजुनही तसे केले नसल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत आणि मुख्यमंत्री गावोगावी सत्कार सोहळे स्वीकारत आहेत. मुख्यमंत्री सध्या अनेकांना भेटत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे, याकडे

लक्ष द्यायला हवे. तिथे लक्ष देणाऱ्या पालकमंत्र्यांच्या नेमणुका त्यांनी अजून



केलेल्या नाहीत, असेही पवार यांनी सांगितले. राज्याचा इतर भागात अतिवृष्टी झालेली आहेत. तिथं देखील मदत द्यायला हवी. सध्या पीक विम्याचा प्रश्न आहे. अजूनही त्याबाबत निर्णय झालेला नाही. शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आवश्यकता आहे. मात्र, अजूनही त्यावर निर्णय घेतला गेला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

शपथविधी होऊन एक महिना झाला मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. अजूनही उपमुख्यमंत्र्यांना सह्यांचे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. बऱ्याच फाईल अजुनही थांबलेल्या आहेत. त्यामुळे

अनेक कामे थांबली असून जनतेची कामे खोळंबली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

पोदार चेंबर्स, १०९, एस. ए. ब्रेल्वी रोड, फोर्ट, दूर. क्र. ९१ २२ २२०४०८१६/२२८२१३५७ ईमेल आयडी : rmb@podarenterprise.com

सीआयएन क्र. : L17120MH1985PLC037652

हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.

यावर सूचना व हरकती नोंदवण्याचा

आज शेवटचा दिवस असून आज

मोठ्या प्रमाणावर सूचना - हरकती

सादर होण्याची शक्यता आहे.

या सोडतीत बहुतांशी ज्येष्ठ माजी

नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले

असल्यामुळे मोठ्या संख्येने सूचना

आणि हरकती सादर होण्याची

शक्यता आहे. सगळ्या हरकती व

सचना विचारात घेऊन ५ ऑगस्ट

रोजी अंतिम सोडत प्रसिद्ध करण्यात

आयोगाच्या

निवडणूक

एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेड

सूचना

नीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्य तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीर अहवालांवर विचारविनीमय करणे व त्यांन मान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळार्च सभा बुधवार, दि. १० ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. पुढे, आमचे पत्र **दिनांक ३० जून**,

अंतर्गत सूचित करून कंपनीची सीक्यूरिटीजमधील व्यवहार करण्याकरिता टेडिंग विंडो विशेष व्यक्तींन शुक्रवार, दि. ०१ जुलै, २०२२ रोजी पासून बंद करण्यात येईल व त्यानंतर आम जनतेकरिता 🔀 तासात अहवाल सादर करण्यात येईल. सदर तपशील कंपनीची वेबसाइट

evergreentextiles.in व बीएसई लिमिटेड www.bseindia.com उपलब्ध आहे.

एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेडकरित राजेंद्र मनोहरसिंह बोलय संचालक (डीआयएन : ०००८६३९५) ठिकाण : मुंबई दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२२

(Rs. In Lakhs, Except EPS)

(18.66)

(18.66)

(113.41

For Quarter Ended

30-Jun-22 31-Mar-22 30-Jun-21 Unaudited) (Audited) (Unaudited) 26.22

(42.79)

(43.14)

प्रभाग आरक्षण सोडत अजन शेवटना दिवस

मुंबई, दि. ०२ (प्रतिनिधी) आदेशानुसार गेल्या आठवड्यात मुंबई काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीवर कालपर्यंत १९८ सूचना व मागासवर्गीय आरक्षणानुसार निवडणुका

घेण्यास न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारी मुंबईतील प्रभागांसाठी नव्याने सोडत काढण्यात आली होती

जाहीर सूचना दक्षिण दिशेतील शिड्या तोडण्याचे कार्य

खार स्टेशन येथील मध्य फुट ओव्हर ब्रिजच्या वेस्ट स्पॅन समवेत पीएफ क्र. १ व २ येथील मध्य फूट ओव्हर ब्रिजच्या दक्षिण दिशेतील शिड्यांचे तोडण्याचे कार्य व खार स्टेशन येथे स्टेशनचे विकास कार्य करण्याच्या संबंधात दि. ०५.०८.२०२२ पासून बंद करणे आवश्यक आहे. सदर एफओबीच्या पश्चिम दिशेतील शिड्या आधीच तोडण्यात आल्या आहेत. प्रवाश्यांनी सदर प्लॅटफॉर्म येथील सदर फूट ओव्हर ब्रिजच्या उत्तर दिशेतील शिड्यांचा वाप करावा, प्रवाश्यांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.



रस्त्यांची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्यासाठी एकूण ५ हजार ८०० कोटीच्या निविदा

मुंबई, दि. ०२ (प्रतिनिधी) मुंबई महानगरातील सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्यासाठी एकूण सुमारे ५ हजार ८०० कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या ५ निविदा निमंत्रित केल्या आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटने बांधले जाणार असून त्यामुळे येत्या दोन वर्षात संपूर्ण मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, याचा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे. वेगवेगळ्या रस्ते कामांच्या निविदा एकत्रित स्वरूपात मागवल्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित व मोठ्या कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होतील, अशी

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुधारणा कामांचा एकत्रित आढावा राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी

प्रशासनाला अपेक्षा आहे.

नुकताच दिनांक २३ जुलै २०२२ रोजी घेतला होता. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी मुख्यमंत्री महोदयांसमोर सविस्तर सादरीकरण केले होते. मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते बांधणी केली जात आहे. महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उवरित रस्ते देखील सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट कॉंक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. कारण सिमेंट काँक्रिट रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीरक्षणाचा खर्च देखील कमी होतो. यंदा म्हणजे सन २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम होत

रुपयांचा खर्च होत आहे. तर आणखी तब्बल ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे, तर उवरित आणखी ४२३ किलोमीटर लांबीची कामे पुढील वर्षी कामे हाती घेतली जातील, अशी माहिती या बैठकीत आयुक्त महोदयांनी दिली होती.

यानुसार, सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण पाच निविदा निमंत्रित करण्यात आल्या आहेत. या पाच निविदांमध्ये समाविष्ट असलेल्या कामांसाठी एकूण अंदाजित ५ हजार ८०६ कोटी रुपये खर्च होणार आहे. या निमंत्रित निविदांमध्ये मुंबई

शहर विभागासाठी सुमारे ७१ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी १ हजार १९४ कोटी रुपये अंदाजित खर्चाची

दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होणार

त्याचप्रमाणे पूर्व उपनगरे विभागातील सुमारे ७० किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ८११ कोटी रुपये अंदाजित खर्चाची एक निविदा आहे. तर पश्चिम उपनगरांमधील तीनही परिमंडळांसाठी स्वतंत्र अशा एकूण तीन निविदा आहेत. यामध्ये एकूण २७५ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ३ हजार ८०१ कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे.

या निविदांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व ४०० किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांसाठी एकत्रितपणे निविदा निमंत्रित केल्या आहेत. त्याचप्रमाणे, या निविदा प्रक्रियेमध्ये संयुक्त भागीदारी उपक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे.

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate CHEMBUR MAIN BRANCH

ताबा सूचना (अनुच्छेद १३(४) (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित कॅनरा बँक यांच्या पाधिकत अधिकाऱ्यांनी सीक्यरिटायझेशन ॲन्

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००१ (कायदा, ५४/२००२) (यापुढे कायदा म्हणून उल्लेखीत) अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदा मे. शिंगाडिया इंजिनीअरिंग वर्क्स यांना त्यांचे भागीदार श्रीम. निलनी एन. शिंगाडिया श्री. नरोत्तम आर. शिंगाडिया, श्री. रोशन एन. शिंगाडिया, श्रीम. कविता के. शिंगाडिया श्री. भरत ए. शिंगाडिया यांना खालील सूचनेत निर्देशित सूचना अनुसार रक्कम रु. २२,९३,७७४.४४/ (रु. बावीस लाख त्याण्णव हजार सांत्रशे चौंऱ्याहत्तर व चव्वेचाळीस पैसे मात्र) (शब्दांमध्ये या रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणार्र मागणी सूचना दि. १६.०४.२०२१ जारी केली होती.

कर्जदार योंनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत सहवाचन सदर नियम ८ व ९ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २ ऑगस्ट, २०२२ विशेषत: कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहा

करू नये व असे कोणतेही व्यवहार हे कॅनरा बँक यांच्या प्रभारांतर्गत रक्कम रु. २२,९३,७७४.४४/-व त्यावरील व्याज प्रदान सदर रकमेच्या अधीन असेल

कायद्याच्या अनुच्छेद १३ (८) अंतर्गत कर्जदार यांचे याद्वारे लक्ष वेधून घेण्यात येत आहे की त्यांर्न उपलब्ध वेळेत प्रतिभूत मालमत्ता सोडवून घ्यावी

स्थावर मालमत्तेचे विवरण

सर्व तो भाग व भूखांड असलेली मालमत्ता गैर शेतजमिन मोजमापित ७१७ चौ. याईस व तब + २ मजले रचना असलेल्या देवनार - गोवंडी धारक सर्व्हें क्र. १८, हिस्सा क्र. ३, सीटीएस क्र. २४४, देवनार येथील मे. शिंगाडिया इंजिनीअरिंग वर्क्स यांच्याद्वारे मालकीची आहे व सीमा उत्तरेस : रायकर चेंबर्स, दक्षिणेस : रोड, पूर्वेस : स्काय ईलेक्ट्रीकल प्रा. लि., पश्चिमेस रोड व रोसवॉल्ट हाईट्स. ठिकाण : चेंबूर, मुंबई

दिनांक : ०२.०८.२०२२

पाधिकत अधिकारी, कॅनरा बँक

आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्सतफे डोंबिवलीतील पत्रकारांचा सन्मान



4 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)
Total Comprehensive Income for the period after ta
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)
and other comprehensive Income (after tax)]

The above Un-audited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 02, 2022. The Statutory Auditors have carried out limited review of these Financial Results for the quarter June 30, 2022 and the same are made available on website of the company www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited on www.nseindia.com where shares of the Company are listed.

ifter Exceptional and/or Extraordinary items

Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the

The Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022, have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standards (Ind AS) 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.

The Company is operating in a single segment viz. Digital Media Websites & MICE, Hence, the results

are reported on a single segment basis. Previous period/ year's figures have been reclassified /r current accounting treatement.

SAB EVENTS & GOVERNANCE NOW MEDIA LIMITED

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

JUNE 30, 2022

CIN :L22222MH2014PLC254848 ambers, Oberoi Complex, New Link Ro

Date: August 02, 2022

TV VISION LIMITED CIN : L64200MH200 Regd. Office : 4th Floor, Adhikari Chambers, Oberol Compl Tel. : 022-4023 0673/022-40230000, Fax : 022-26395459

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 (₹ In Lakhs, Except EPS

Sr.	Particulars	Quarter Ended			Year Ended Quarter Ended			Year Ende	
No.		30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-22	30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-2
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations (net)	1,904.08	2,041.22	1,693.74	8,025.75	1,904.08	2,041.22	1,693.74	8,025.7
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(392.87)	(675.27)	(1,182.58)	(3,145.66)	(393,15)	(675.05)	(1,182.91)	(3,146.74
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax (after) Exceptional and/or Extraordinary items)	(392.87)	(675.27)	(1,182.58)	(3,145.66)	(393.15)	(675.05)	(1,182.91)	(3,146.74
4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(392.87)	(673.04)	(1,182.58)	(3,143.42)	(393,15)	(672.82)	(1,182.91)	(3,144.50
	Total Comprehensive Income for the period after tax [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	(391.96)	(672.82)	(1,181.43)	(3,139.77)	(392.23)	(672.61)	(1,181.77)	(3,140.8
6	Equity Share Capital	3,674.45	3,674.45	3,494.45	3,674.45	3,674.45	3,674.45	3,494.45	3,674.4
	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		(7,756.40)		(7,756.40)		(11,106.10)		(11,106.1
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic Diluted	(1.07) (1.01)	' '	(3.38)		(1.07) (1.01)	. ,	(3.39)	(8.96

approved by the Board of Directors at its meeting held on Tuesday, August 02, 2022. The Statutory Auditors have carried out the limited review of these Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 and the same are made available on website of the company www.tvvision.in and website of BSE Limited www.bseindia.com and National Stoc Exchange of India Limited on www.nseindia.com where shares of the Company are listed.

The Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022, have been prepared in the company of the property of the property

with recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. The Company is operating in a single segment viz. Broadcasting. Hence the results are reported on a single segment basis

Previous year's/ period's figures have been re-grouped / re-arranged / reclassified / reworked wherever necessary to conform wi the current year accounting treatment.

Place : Mumbai Date: August 02, 2022 Markand Adhikar

डॉबिवली, दि. ०२ (वार्ताहर) : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या वतीने डोंबिवलीतील पत्रकारांचा ते करीत असलेल्या समाज उपयोगी कार्यासाठी गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास रोटरी डिस्टिक्ट ३१४२ चे चीफ ट्रेनींग फॅसिलिटेटर श्रीजीत पृथेन प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

क्लबचे संस्थापक अध्यक्ष राजेश कदम यांनी मागील तीन वर्षात क्लबने केलेल्या समाज उपयोगी प्रकल्पाची माहिती दिली. क्लबचे नवनियुक्त अध्यक्ष संजय कागदे यांनी रोटरी जगभरात करीत असलेल्या कार्यांची माहिती दिली व रोटरीचे कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावे असे मनोगत व्यक्त केले. रोटरी डिस्टिक्ट ३१४२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कैलाश जेठानी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण वर्ष विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे श्रीजीत पुथेन ह्यांनी रोटरी इंटरनॅशनल व स्थानिक रोटरी क्लब करीत असलेल्या कार्यांची माहिती दिली व पत्रकारांशी संवाद साधला.

सदर कार्यक्रमात वरिष्ठ पत्रकार बापू वैद्य, डोंबिवली पत्रकार संघांचे अध्यक्ष महावीर बडाला, खजिनदार सोनल सावंत पवार, बजरंग वाळुंज, अंकिता केळकर दिवेकर, जान्हवी मौर्य, आकाश गायकवाड, प्रवीण गोरे, नरेंद्र थोरावडे, शरद शाहणे व जनलिस्ट अससोसिएशन चे अध्यक्ष किशोर पगारे व इतरांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

ह्या कार्यक्रमास क्लबचे सदस्य राजेश कदम, मनोज क्षीरसागर, निलेश गोखले, सुदीप साळवी, जगदीश तांबट, मनीष रुइऱ्या, कपिल रुइऱ्या, जगदीश नाडकर्णी, साधना साळवी, मंजू टेंबे, मालिनी नाडकर्णी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार किशोर पगारे ह्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. निलेश गोखले ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पान १ वरून..

भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढला

भारतातील आठ मंकीपॉक्स प्रकरणांपैकी पाच केरळमधील आणि तीन दिल्लीतील आहेत. यापैकी केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, असेही मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात दाखल दिल्लीतील मांकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पश्चिम दिल्लीतील ३४ वर्षीय व्यक्ती गेल्या महिन्यात मंकीपॉक्स संक्रमित आढळला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांसह १४ जणांना वेगळे ठेवण्यात आले होते. यापैकी कोणालाही कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. रुग्णाला सोमवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. शहरातील

मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आणि नायजेरियन नागरिकाची प्रकृती स्थिर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णाला ताप आहे. त्वचेवर फोड आले आहेत. उपचारासाठी एलएनजेपी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. अन्य दोन संशयित रुग्णांचे अहवाल येणे बाकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारत को ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लिमिटेड

(बहुराज्य शेड्युल बँक) :, प्लॉट क्रमांक १३/९/ ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मध्यवर्ती कार्यालय : "मारुतगिरी:. मुंबई ४०० ०६३, द्रध्वनी क्रमांक : ६१८९००८८/६१४९०१३४/ ६१८९००८३

मागणी सचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स कलम १३ (२) आणि इन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट कायदा २००२ (सरफेसी कायदा २००२) अनुसार सूचना १. यादवारे आपणास सूचित करण्यात येते की, सदरील सूचना आपणास सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स कलम १३ (२) आणि इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ (सरफेसी कायदा २००२) अनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ही सूचना आपणास आपल्या शेवटच्या ज्ञात पत्यावर रिजस्टर्ड एडी पोस्ट / स्पीड पोस्ट यांच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या सूचनेला जोड म्हणून पाठविण्यात आहे.

२. आपल्या विनंतीनुसार भारत को ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लिमिटेड यांनी खालील प्रमाणे नमूद केलेल्या शाखांच्या माध्यमातून ओपल्या तारण ठेवण्यात आलेल्या मालमतांच्या संदर्भात ज्यांचा तपशील खालील प्रमाणे विस्ताराने देण्यात आला आहे, त्यावर सिक्युरिटी इंटरेस्ट निर्माण करून, संबंधित मंजुरी पत्रात नमूद केलेल्या अटी आणि शर्ती यांना अधीन राहून आपणास वितीय साहाय्य दिले आहे. . आपण विहित कैलेल्या अटींच्या अनुसार कर्जीचे हप्ते भरण्यात कसूर केली आहे किवा त्यांकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यामुळे खालील प्रमाणे नमूद केलेली कर्जखाती /वितीय सुविधा या एनपीए म्हणून खालील प्रमाणे दिलेल्या तपशिलाच्या अनुसार वर्गीकृत करण्यात आल्य आहेत. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स कलम १३ (२) आणि इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इटरेस्ट कायदा २००२ (सरफेसी कायदा २००२) अनुसार (यापुढे ज्याचा उल्लेख सरफेसी कायदा किवा सदरील कायदा असा करण्यात येणार आहे) मागणी

सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा करावी. अन्यया बँक वरील प्रमाणे नमूद केलेल्या कायद्याच्या कलम १३ ँउपकलम ४ अनुसार तसेच आणि सदरील कायद्याच्या अन्य आवश्यक त्या तरतुर्दीच्या अनुसार आवश्यक ती आणि विहित कार्यवाही करील. ९. कायद्याच्या कलम १३ उपकलम (१३) अनुसार आपणास सूचित करण्यात येते की, आपणास सदरील प्रतिभूती मालमता ज्यांचा तपशील परिशिष्ट सी मध्ये विस्ताराने देण्यात आला आहे त्यांचे विक्री किंवा लीज यांच्या माध्यमातून बँकेच्या लेखी पूर्वपरवानगैशिवाय हस्तांतरण

६. सदरील केंजे सदरील कर्जखात्यात नमुद केलेल्या तपशिलाच्या अनुसार येणे असलेली रक्कम अदा करण्यासाठी आपल्याला सुचित करण्याचा तसेच कॉन्टिन्जेन्ट लायबिलिटीज अदा करण्यासाठी आपल्याला सुचित करण्याचा अधिकार राखुन ठेवला आहे ७. सदरील सूचना ही कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आणि कायद्याच्या तरतुर्दीच्या अनुसार बँकेला थकीत कर्ज वसुलीसाठी प्राप्त असलेल्या अधिकारांच्या अनुसार आहे. सदरील कायद्याच्या अनुसार लागू असलेले शुल्क, खर्च, सेवाशुल्क आदी अदा करण्यास आपण बांधील आहात. ८ सदरील बँके कडील कर्जखात्याची स्टेटमेंट्स तसेच आपल्या कर्जखात्याच्या संदर्भात आपण निष्पादित केलेली कागदपत्रे पूर्व परवानगीने पाहणी करण्यास आपण मुक्त आहात.

विशेषतः वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेले कर्जदार आणि तारणदार आणि आम जनतेला यादवारे कळविण्यात येते की सदरील मालमतेच्या संदर्भात कोणीही कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार करण्यात आल्यास तो भारत को ऑपरेटिव्ह

९) विशेषतः वरील प्रमाण नमूद्र नार-ार. बँक (मुंबई) लिमिटेड यांच्या भारास पात्र असेल.

१० अधिक तपः	शील आणि प्राप्त न झालेल्या सूचनेसाठी निम्नस्व	वाक्षरीकार यांच्याशी संपर्क सा	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	
अनुक्रमांक	कर्जदार / सहकर्जदार / शुअरिटी / कायदेशीर वारसदार यांचे नाव	एनपीए तारीख / मागणी सूचनेची तारीख	शाखा /खाते क्रमांक / येणे असलेली एकूण रक्कम	प्रतिभूत करण्यात आलेल्या मालमतांचा तपशील
ę	१. श्री परशुराम तानाजी खाडे २. श्रीमती स्नेहल परशुराम खाडे (सहकर्जदार) शुअरिटीज : ३. श्री विशाल दिलीपकुमार परमार ४. श्री अमरजित ठाकूर	एनपीए तारीख : ०६-०४-२०२२ सूचनेची तारीख ०४- ०६-२०२२	वसई पश्चिम शाखा ००२४३३३३००००४०४ रु २०,०२,२८३ दिनांक ०५-०५-२०२२ रोजी थकीत अधिक त्यावरील त्यापुढील व्याज आई अन्य आकार ०६-०५-२०२२ पासून	सदिनका क्रमांक ५०५, ५ वा मजला, क्षेत्र सुमारे ३७५ चौरस फूट, म्हणजेच ३४. ८५ चौरस मीटर्स, कार्पेट क्षेत्र, इमारत नामे श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट्स क्रमांक २, जी सर्व्हे क्रमांक ३३६/ २, येथे बांधण्यात आली आहे, एच आर ०- १०- २०, मौजे बोळींज, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१ ३०३ आणि उपनिबंधक वसई क्रमांक २ (विरार) यांच्या हद्दीत ज्याची मालकी श्री परशुराम तानाजी खाडे यांच्याकडे आहे.
₹.	१ श्रीमती उल्का चंद्रशेखर नायर, प्रोप्रायटर मेसर्स उल्का क्रिएशन्स २. श्री चंद्रशेखर नारायण नायर (सह कर्जदार) ३. श्रीमती सीमा अजित जैन (शुअरिटी)	एनपीए तारीख २९-०५-२०२२ सूचनेची तारीख : २२-०६-२०२२	गोरेगाव (पश्चिम) शाखा १. ००३६३३५१००००८०३ ६. ००३६३३५१००००८०३ ६. २००५८९४ / - दिनांक २९-०५-२०२२ रोजी थकीत अधिक त्यावरील त्यापुढील व्याज आई अन्य आकार ३०-०५-२०२२ पासून २. ००३६३३५१००००८१२ ६ ४९,८५,०२० /- दिनांक २९-०५-२०२२ रोजी थकीत अधिक त्यावरील त्यापुढील व्याज आई अन्य आकार३०-०५-२०२२ पासून ३. ००३६३३५१००००८२१ ६ ३४,८१,६८९ /- दिनांक २९-०५-२०२२ रोजी थकीत अधिक त्यावरील त्यापुढील व्याज आई अन्य आकार ३०-०५-२०२२ पासून ४. ००३६३३५१००००८८५ ६ ७७,५४,५५५ /- दिनांक ३१-०५-२०२२ रोजी थकीत अधिक त्यावरील त्यापुढील व्याज आई अन्य आकार ०१-०६-२०२२ पासून ५. ००३६३३५१००००१०६६ ६ ४२,१०,७४२ / - दिनांक ३०-०५-२०२२ रोजी थकीत अधिक त्यावरील त्यापुढील व्याज आई अन्य आकार ३१-०५-२०२२ रोजी थकीत अधिक त्यावरील त्यापुढील व्याज आई अन्य आकार ३१-०५-२०२२ रोजी थकीत अधिक त्यावरील त्यापुढील व्याज आई अन्य आकार ३१-०५-२०२२ पासून एकूण थकीत रक्कम ६ २,३४,८२,८९९ /-	१. फर्निचर अँड फीक्श्चर तसेच अन्य सिव्हिल काम यांच्यावरील हायपोथिकेशन चार्ज. २. बंगला जो "गुणवंत व्हिला" या नावाने ओळखला जातो आणि ज्याचे क्षेत्र ४४०७ चौरस फूट इतके आहे आणि ज्यात गॅरेजेस आदोंचा समावेश आहे ज्याची पूर्वीची ओळख "रिलीफ" अशी आहे अधिक त्यासह भूखंड ज्याचे क्षेत्र १२८६ चौरस मीटर्स इतके आहे भूखंड क्रमांक आणि सीटीएस क्रमांक १२७८, सर्व्ह क्रमांक ८२, मौजे वसॉवा, तालुका अधेरी, नोंदणी उपजिल्हा आणि जिल्हा मुंबई उपनगर, पता सात बंगलो, वर्सोवा, अधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०६१ ज्याची मालकी श्रीमती उल्का चंद्रशेखर नायर यांच्याकडे आहे.
3.	१. श्री जयदेव बेनीमाधब सहा २. श्रीमती जयश्री जयदेव सहा (सह कर्जदार) ३. श्रीमती स्वप्ना निरंजन सील (शुअरिटी)	एनपीए तारीख : २६-०४-२०२२ सूचना तारीख : २०-०६- २०२२	मालाड (पश्चिम) शाखा ००२७३३१००६६८०७ रु ११,०२,५२९ / - दिनांक २५-०५-२०२२ रोजी थकीत अधिक त्यावरील त्यापुढील व्याज आई अन्य आकार २६-०५-२०२२ पासून	सदिनका क्रमांक ए - २४, क्षेत्र २५ चौरस मीटर्स बिल्ट अप क्षेत्र, गोराई (२) यशोधन को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सीटीएस क्रमांक १९, भूखंड क्रमांक १८६. आरएससी -५०, मौजे बोरिवली, गोरे २ बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ ज्याची मालकी श्री जयदेब बेनीमाधब सहा यांच्यांकडे आहे.
٧.	१. श्रीमती पौलिन पीटर ब्रिगांझा सह कर्जदार	एनपीए तारीख : २५-०५-२०२२ सचना	विले पार्ले (पूर्व) शाखा, ००१२३३५८००००३१	सदिनका क्रमांक ४०४, क्षेत्र सुमारे २२५ चौरस फूट चटई क्षेत्र, चौथा मजला इमारत नामे आकाश अपार्टमेंटस क्रमांक १. एकता

त्यापुढील व्याज आई अन्य आकार २४-०६-२०२२ पासुन

दिनांक २३-०६-२०२२ रोजी थकीत अधिक त्यावरील

दिनांक : ०३-०८-२०२२ स्थळ : मुंबई

२. श्री जॉर्ज पीटर ब्रिगांझा ३. श्री सिन पीटर ब्रिगांझा

(शअरिटी)

४. श्री निखिल हरीश कोटियन

तारीख : २७-०६-

२०२२

रु १५,३३,९८७ /-

प्राधिकत अधिकारी

आ़काश (एस आर ए) को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,

मौजे कोले कल्याण, तालुका दक्षिण सालसेत, वाकोला, सांताक्रूझ

(पुर्व), मुंबई ४०० ०५५ ज्याची मालकी श्रीमती पौलिन पीटर

ब्रिगांझा े यांच्याकडे आहे.

स्वाक्षरी / -भारत को ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लिमिटेड